


## झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे द पिंपरी किंचवड क्षेत्र, पुणे

(गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन)



II, मुक्ता चौंदर (विस्तार इमारत), सेनापती वापट मार्ग, पुणे - ४११०१६.

दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५६३०२३४/३६, फॅक्टम : ०२०-२५६३०२३५

ई-मेल : srapune@yahoo.in वेबसाईट : www.srapune.gov.in

कार्यालयीन परिपत्रक क्र १७/२०१९

प्रशासन विभाग

दि. २३/०९/२०१९.

३१/०९/२०१९.

**विषय :** झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे प्रस्ताव दाखल करून घेण्याबाबतची कार्यपद्धती

**संदर्भ :** १. कार्यालयीन परिपत्रक क्र. १२२ दि. ३१/१०/२०१३

२. कार्यालयीन परिपत्रक क्र. १४८ दि. ०९/०९/२०१४

३. कार्यालयीन परिपत्रक क्र. १६५ दि. १९/०८/२०१५

४. कार्यालयीन परिपत्रक क्र. २३६ दि. २८/११/२०१७

५. कार्यालयीन परिपत्रक क्र. १२/२०१८ दि. ०४/०७/२०१८

महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास ) अधिनियम १९७१ मध्ये सुधारणा करण्यात आलेली अंसून त्या अनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे च्या कार्यक्षेत्रासाठीची कलम ३ब खालील सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुधारीत करण्यात येत आहे. कायद्यामधील सुधारणेमध्ये प्रामुख्याने कलम ३क आणि कलम ३ऱ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे आणि निर्मूलन क्षेत्र घोषित करणे याबाबत करावयाच्या कार्यवाही मध्ये अमुलाग्र बदल करण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे योजनांचे प्रस्ताव दाखल करणे आणि त्यावरील कार्यवाही याबाबत सुसूत्रता येण्यासाठी निर्देश देणे आवश्यक झाले आहे.

एक खिडकी योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करणे आणि तो दाखल करून घेणे :

१. तांत्रिक विभागामधील उपअभियंता यांचेकडे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे नवीन प्रस्ताव सादर करण्यात येतील.
२. उपअभियंता यांचे अधिनस्त कनिष्ठ अभियंता यांच्याकडून प्रस्ताव विहित नमुन्यामध्ये आणि तीन प्रतीमध्ये आहे तसेच त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे व दस्तऐवज जोडण्यात आले आहेत याची खात्री करण्यात येईल.
३. विकसक / त्यांच्या परवानाधारक वास्तुविशारद यांच्याकडून दाखल करण्यात येणारा प्रस्ताव हा परिशिष्ट अ ( नमुना संलग्न ) मध्ये देण्यात आलेल्या नमुन्यामध्ये तीन प्रतीमध्ये सादर करण्यात

येर्डल. हा नमुना विकसकाने त्यासाठी विहित केलेली अर्जाची फी व छाननी शुल्क भरल्यानंतर त्यांना देण्यात येर्डल. या परिशिष्ट अ मध्ये विहित केलेल्या अर्जासोबत विकसकाकडून तो राबवू इच्छित असलेल्या योजनेचा संपूर्ण तपशिल दर्शविणारे परिशिष्ट १, २, ३ आणि ४ आणि सर्व कागदपत्रे यांचा समावेश असलेली नस्ती / नस्त्या असतील.

४. विकसकाकडून सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावाच्या तीनही प्रतींसोबत सर्वसाधारणपणे योजनेसंदर्भातील खाली विहित केलेली कागदपत्रे / दस्तऐवज जोडणे आवश्यक आहे.

- विकसक नोंदणी प्रमाणपत्र
- विकासकास प्राप्त असलेले योजनेमध्ये समाविष्ट क्षेत्राच्या हक्काचे नोंदणीकृत कागदपत्र
- योजनेमध्ये समाविष्ट क्षेत्राच्या मालकी हक्काचे उतारे (३ महिन्यातील)
- योजनेमध्ये समाविष्ट घोषित क्षेत्राची अधिसूचना राजपत्र / दाखला आणि घोषित क्षेत्राचा मोजणी नकाशा
- योजनेमध्ये समाविष्ट क्षेत्राचा मोजणी नकाशा (४ वर्षातील मोजणी दिनांक)
- पुणे / पिंपरी चिंचवड / झोपडपटी पुनर्वसन प्राधिकरण पॅनेल अँडव्होर्कटचा योजनेमध्ये समाविष्ट क्षेत्राबाबतचा टायटल व सर्च रिपोर्ट
- पुणे मनपाकडील विकास योजनेनुसार योजनेमध्ये समाविष्ट क्षेत्राचे झोनिंग डिमार्केशन (सन २०१७ च्या विकास योजनेनुसार नुसार)
- झोपडपट्टी स्थळ दर्शविणारी सॅटेलाईट इमेज
- झोपडपट्टी सर्वेक्षण नकाशा व झोपडपट्टी धारकांची यादी
- ७० टक्के प्रथमदर्शनी पात्र झोपडीधारकांची संमतीपत्रे (विहीत नमुन्यात) २५ चौ.मी. कार्पेट क्षेत्रासाठी.
- झोपडपट्टी धारकांनी भरून दिलेले जोडपत्र ३ /४ व त्यासोबतची प्रपत्रे आणि पात्रता निश्चितीसाठी स्वयंसाक्षांकित पुराव्याचे कागदपत्र.

५. प्रस्ताव परिपूर्ण आहे त्याच प्रमाणे योजनाक्षेत्र बांधकाम योग्य आहे तसेच त्यामध्ये कोणतेही लगतचे बांधकाम अयोग्य क्षेत्रावरील झोपडपट्टीचे समावेशन करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याची तसेच बांधकाम करण्यासाठी आवश्यक बाबी जसे रस्ता इ उपलब्ध आहे या सर्व बाबींची खात्री

	मिळणे यापैकी जे उशीराने घडेल त्यावेळी	अधिनियमाचे कलम १७ (५) नुसार निश्चित होणारी मोबदल्याची रक्कम यामधून वरील दोनही टप्प्यांन्वये प्राप्त रक्कम वजा करण्यात आल्यानंतर निश्चित होणारी फरकाची संपुर्ण रक्कम.
--	---------------------------------------	--

विकसकाने भरावयाच्या शासकीय जमीनीच्या अधिमूल्याएवजी तेवढ्या रकमेचे बांधकाम सदनिकांच्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावयाचे मान्य झाल्यास असे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच जोते तपासणीचा चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात येईल. पुनर्वसन व अधिमूल्य बांधकामाचे भोगवटा प्रमाणपत्र एकाचवेळी देण्यात येईल. व त्यानंतरच तिसऱ्या टप्प्याचा ३०% चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात येईल.

दि. ०४/०७/२०१८ रोजीच्या परिपत्रक क्र १२ /२०१८ मध्ये विहित करण्यात आलेल्या अर्जामध्ये या अनुषंगाने आवश्यक फेरबदल करण्यात आलेले आहेत.

७. प्रस्ताव परिपूर्ण नाही अथवा त्यामध्ये त्रुट्या आहेत असे निर्दर्शनास आल्यास कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व सहाय्यक संचालक नगर रचना यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्दर्शनास ती बाब आणून देतील व १५ दिवसांच्या आत त्रुट्यांची पुर्तता करण्यात यावी या सुचनेसह विकसकास प्रस्ताव दप्तर दाखल करण्यात आला आहे असे विकसकास कळविणारे पत्र देतील. त्रुटी पुर्तता करण्यास दिलेल्या अवधीमध्ये त्रुट्यांची पुर्तता विकसकाने न केल्यास याच योजनेसाठी अन्य प्रस्ताव दाखल करून घेण्यास मुभा असेल. ( सोबतचा नमुना १ )

८. प्रस्तावाच्या नस्तीपैकी एक प्रत संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडे तर अन्य एक प्रत विधी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल आणि प्रस्ताव दाखल करून घेण्याबाबतचे त्यांचे अभिप्राय प्राप्त करवून घेण्यात येतील. ( सोबतचा नमुना २ ) त्यांच्या कार्यालयास प्राप्त झालेली योजनेच्या प्रस्तावाची प्रत विधी अधिकारी व सक्षम प्राधिकारी यांचे विभागात ठेवण्यात येईल. प्रस्तावात करावयाची त्यांच्या शाखेची सर्व कार्यवाही त्या त्या विभागाच्या प्रती/ अभिप्राय इ. ठेवण्यात आलेल्या नस्तीवर करण्यात येईल.

९. विधी अधिकारी त्यांच्या अभिप्रायामध्ये विकसकास जमीन मालकीचे हक्क अथवा विकसन हक्क प्राप्त आहेत किंवा कसे याची खात्री करतील व अशा हक्कासह प्रस्ताव दाखल करणे अथवा सुधारीत

उपअभियंता, नगर रचनाकार व सहायक संचालक यांचे स्तरावर करण्यात येईल. (तांत्रिक शाखेच्या प्रतीवर)

६. प्रस्तावामधील जमीन सरकारी, निमशासकीय, मनपा ह. च्या मालकीची असेल अशा परिस्थितीत विकसकाने हेतुपत्र मिळण्यापुर्वी जमीनीच्या किंमतीच्या २५ टक्के इतके अधिमूल्य झोपुप्रा कडे जमा करणे आवश्यक आहे अशी तरतुद सन २०१४ च्या नियमावलीमध्ये करण्यात आलेली आहे. (खंड (i) व (ii), एस आर १२). आता झोपडपट्टी अधिनियमाचे कलम ३क मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. यामुळे आता जमीनीची मालकी असणाऱ्या विभागाकडे पुन्हा ना हरकत प्रमाणपत्र मागण्याची आवश्यकता असणार नाही. सन २०१४ च्या नियमावलीमधील एस आर ५ (१) मधील तरतुदीनुसार जमीन मालकांना ती नियमावली प्रसिद्ध झाल्यापासून ३ वर्षांच्या आत प्रस्ताव दाखल करणेसाठी प्राधान्य होते. म्हणून आता कलम ३क खालील पुनर्वसन आदेश पारित केल्यानंतर खाजगी मालकीच्या जमीनींचे संपादन करणे सुद्धा याद्वारे शक्य होणार आहे. यास्तव प्रस्तावामधील जमीन शासकिय असेल तर २५ टक्के अधिमूल्य तसेच जमीनीचा झोपडपट्टी अधिनियमाचे कलम १७ (५) अन्वये निश्चित होणारा मोबदला विकसकाकडून सुरवातीलाच भरून घेणे आवश्यक झाले आहे. त्याच प्रमाणे जमीन खाजगी मालकीची असल्यास त्याचे संपादन करून जमीनीचा मोबदला अदा करणे आवश्यक आहे. त्याची रक्कम सुद्धा विकसकाकडून भरून घेणे आवश्यक आहे. जमीनीचे २५ टक्के अधिमूल्य त्या वर्षांच्या बाजारमूल्य दर तक्त्याच्या अधारे निश्चित करणे आवश्यक आहे. यास्तव अशी अधिमूल्य व मोबदल्याची रक्कम विकसकाकडून खालील टप्प्यानुसार भरून घेण्यात येईल.

पहिला टप्पा	प्रस्ताव दाखल करण्याचे वेळी	त्या वेळी / वर्षीच्या बाजारमूल्य दर तक्त्यानुसार निश्चित होणाऱ्या जमीनीच्या किंमतीच्या २५ टक्के रक्कमेच्या एक तृतीयांश इतकी रक्कम
दुसरा टप्पा	परिशिष्ट २ अंतिम करण्याचे वेळी	त्या वेळी / वर्षीच्या बाजारमूल्य दर तक्त्यानुसार निश्चित होणाऱ्या जमीनीच्या किंमतीच्या २५ टक्के रक्कमेच्या एक तृतीयांश इतकी रक्कम
अंतिम टप्पा	कलम ३ क अधिसूचनेपुर्वी अथवा एस आर ४(५) मधील तरतुदीनुसार योजनेस मान्यता	त्या वर्षीच्या बाजारमूल्य दर तक्त्या मधील दरानुसार निश्चित होणाऱ्या रक्कमेच्या २५ टक्के रक्कम अधिक झोपडपट्टी

अध्यारोपित नकाशांच्या प्रती उपअभियंता यांचे मार्फत सक्षम अधिकारी यांजकडे पाठवून त्याचे प्रमाणीकरण करण्यात येईल.

१४. असा अध्यारोपन केलेला कॅडेस्ट्रल नकाशा, मोजणी नकाशा तसेच विकास योजनेचा अभिप्राय या वरुन योजनाक्षेत्राच्या निव्वळ बांधकाम क्षेत्राची निश्चिती आणि झोपड्यांची घनता तांत्रिक विभागाकडून निश्चित करण्यात येईल. त्याचप्रमाणे या कालावधीत तांत्रिक विभागाकडून विकसकास योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व ना हरकत दाखले प्राप्त करण्यासाठी पत्र देईल. उदा रेल्वे, वृक्ष प्राधिकरण, विमानपत्तन / हवाई दल, पर्यावरण इ. याप्रमाणे सक्षम विभागाकडून पात्रता यादी तयार करणे आणि कलम ३ क ची कार्यवाही होण्याच्या कालावधीत तांत्रिक विभाग योजनेस प्रशासकीय मान्यता देणे व बांधकाम आराखडे मंजुरी देण्यासाठी तयार असेल.

१५. झोपडीधारकांची पात्रता यादी अंतिम झाल्यानंतर तसेच कलम ३ क नुसार पुनर्वसन आदेश पारीत झाल्यानंतर सक्षम अधिकारी त्यांचा अहवाल सादर करतील तो अहवाल प्राप्त झाल्यावर तांत्रिक विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस एस.आर. ४(५) प्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यासाठी प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडे सादर करतील. परंतु प्रस्ताव दाखल करण्यात आलेले क्षेत्र कलम ४(१) मधील तरतुदीनुसार घोषित झालेले नसेल तर अशा क्षेत्रासाठी कार्यालयीन परिपत्रक क्र. २३६, दि. २८/११/२०१७ नुसार प्रथम कलम ३क खालील पुनर्वसन आदेश पारित करण्यात येईल आणि त्या नंतरच त्या क्षेत्रावरील झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात येईल.

१६. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सक्षम प्राधिकारी कलम ३ड खालील निर्मूलन आदेश मान्यतेस्तव सादर करतील. योजनाक्षेत्रावर झोपड्यांचे निर्मूलन झाल्यानंतर उपअभियंता यांच्या स्थळ पहाणी अंती बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल.

१७. अशा प्रकारे कार्यवाहीत असलेल्या कोणत्याही प्रकरणात दाखल झालेल्या सर्व दाव्यांचे संनियंत्रण विधी शाखेमार्फत खालील तक्त्यामध्ये नमुद मार्गदर्शक तत्वे विचारात घेवून करण्यात येईल.

दाव्यांचे स्वरूप	जबाबदार विभाग	संनियंत्रण	शेरा
जमीन मालकीबाबतचे दिवाणी स्वरूपाचे दावे	विधी विभाग	विधी विभाग	
योजनेबाबत च्या रिट	तांत्रिक विभाग	विधी विभाग	विषय योजना

अधिनियमाचे ३ क अन्वये जमीन मालकाला सुनावणीची संधी देवून व पुनर्वसन आदेश पारीत करून जमीन संपादन करण्याची आवश्यकता आहे याबाबतचा त्यांचा अहवाल देतील.

१०. उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांनी प्रस्तावासोबत सादर केलेल्या परिशिष्ट २ मधील झोपडीधारकांची यादी व झोपडीधारकांनी विकासकास दिलेली संमतीपत्रे यांची छाननी करणे आवश्यक आहे. ही संमतीपत्रे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने विहित केलेल्या नमुन्यामध्ये आहेत तसेच त्यामध्ये देवू करण्यात आलेले क्षेत्रफळ २५ चौ.मी. कार्पेट इतकेच आहे याची पडताळणी प्रामुख्याने करण्यात येईल. ज्या प्रकरणी ७० टक्के संमतीपत्रांची पुर्तता करण्यात आलेली आहे अशा प्रकरणी सक्षम प्राधिकारी त्यांचा अहवाल उपअभियंता यांजकडे पाठवतील. परंतु ज्या प्रकरणी संमतीपत्रांची संख्या ७० टक्के पेक्षा कमी अथवा संमतीपत्रे दाखल नाहीत अशी परिस्थिती आहे अशा प्रकरणी सन २०१४ च्या विशेष नियमावलीमधील एस.आर. ५ (१) मधील तरतुदीनुसार ९० दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावा अथवा या योजनेत सहभागी व्हावे अशा आशयाची नोटीस बजावणे आवश्यक आहे असा अहवाल देतील.

११. उपअभियंता हे सहाय्यक संचालक यांचा मंजूर विकास योजनेनुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा अहवाल, विधी अधिकारी यांचा जमीन मालकी अथवा जमीन मालकी हक्क/ विकसन हक्क प्राप्त आहेत किंवा कसे याबाबतचा अहवाल आणि उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांचा झोपडीधारकांच्या संमतीपत्रांबाबतचा अहवाल विचारात घेवून प्रस्ताव दाखल करून घेण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांची टिपणीने मान्यता घेतील. ( सोबतचा नमुना ३ )

१२. जमीन मालकांना अथवा झोपडीधारकांना वर अ.क्र. ८ व ९ प्रमाणे नोटीस देण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे अशी प्रकरणे वगळता अन्य सर्व प्रकरणात सक्षम प्राधिकारी यांना परिशिष्ट २ तयार करण्याचे आदेश देण्याबरोबरच योजनाक्षेत्र आणि योजनेमध्ये समाविष्ट करावयाचे बांधकाम अयोग्य क्षेत्र जसे रस्ता, वि.यो. रस्ता, नाला अथवा ना विकास क्षेत्र यावरील झोपडीधारकांची सन २००० आणि २०११ प्रमाणे पात्रता निश्चित करून परिशिष्ट २ प्रमाणित करून घ्यावे असे निर्देश संबंधित सक्षम प्राधिकारी यांना देण्यात येतील.

१३. प्राप्त झालेला मोजणी नकाशा व विकसकाने दाखल केलेला कॅडेस्ट्रल नकाशा याची प्रत संगणक विभागास पाठवून या दोन्ही नकाशांचे अध्यारोपण ( Superimpose ) करून त्याच्या प्रतींची विकास योजना अभिप्रायावरून पडताळणी या कालावधीत करण्यात येईल. अशा तयार झालेल्या

प्राधिकारी यांनी परिशिष्ट २ तयार करण्यासाठी दिलेला आदेश		
२. पात्रता यादी परिशिष्ट २	सक्षम प्राधिकारी	किमान ३ड आदेशाच्या अपिल कालावधी पर्यंत. तथापी गोषवारा कायमस्वरूपी
३. कलम ३ के प्राथमिक आदेश	सक्षम प्राधिकारी	कलम ३ के पुनर्वसन आदेशाचा अपिल कालावधी संपुष्टात येईपर्यंत
४. कलम ३के पुनर्वसन आदेश	सक्षम प्राधिकारी	कायमस्वरूपी
५. कलम ३ डे निर्मूलन आदेश	सक्षम प्राधिकारी	कायमस्वरूपी
६. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र	स.सं.न.र	भोगवटा प्रमाणपत्र अदा करण्यापर्यंत
७. भोगवटा प्रमाणपत्र	स.सं.न.र	कायमस्वरूपी
८. सदनिका वाटप सोडत आदेश	तहसिलदार, ताबा विभाग	कायमस्वरूपी
९. पात्रता अपिल निकाल	अपिलीय प्राधिकारी	कायमस्वरूपी

२०. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कडे खुल्याविक्री घटकापोटी स्वीकारलेले व जमा विकास शुल्क, प्रिमियम उपकर, इ. रकमा प्रकरणपरत्वे पुणे / पिंपरी चिंचवड मनपाकडे/ शासनाकडे नियमानुसार सत्वर हस्तांतरित करणेसाठी उपसंचालक लेखा यांना कळविण्याची जबाबदारी तांत्रिक विभागाची असेल. अशा रकमा लेखा विभागाकडून तातडीने संबंधीत महानगरपालिकेकडे अथवा शासनाच्या विभागाकडे जमा करण्यात येतील.

वरीलप्रमाणे कार्यवाही करणेसाठी परिपत्रक क्र १४८ दि. ०९/०९/२०१४ मध्ये देण्यात आल्याप्रमाणे आवश्यक असे अर्जाचे नमुने, मुद्रेसूद टिपणी, आदेश / पत्र इत्यादींचे नमुने सुद्धा या परिपत्रकासोबत देण्यात येत आहेत. त्यांचा वापर करण्यात यावा. आवश्यक नमुन्यांची छपाई करून घेण्यात यावी.

मुख्य कार्यकारी अधिकारी,  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,  
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

प्रत :- आवश्यक कार्यवाहीसाठी

१. प्रशासन शाखा नस्ती

याचिका			अंमलबजावणी / विकास योजना इ संदर्भात असेल तर
योजनेबाबत च्या रिट याचिका	सक्षम प्राधिकारी	विधी विभाग	विषय योजनेमधील झोपडीधारकांच्या संमती, ३क व ३ड आदेश इ संदर्भात असेल तर
योजनेमधील पात्रतेबाबतची अपिले	सक्षम प्राधिकारी	सक्षम प्राधिकारी	
योजनेबाबतचे तक्रार निवारण समिती/ शिखर तक्रार निवारण समिती कडील अपिले	सक्षम प्राधिकारी	विधी विभाग	विषय योजनेमधील झोपडीधारकांची पात्रता, ३क व ३ड आदेश इ. संदर्भात असेल तर
योजनेचा प्रस्ताव दाखल करणे, प्रशासकीय मान्यता बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, टिडिआर इ. बाबतचे दावे	तांत्रिक विभाग	तांत्रिक विभाग/ प्रकरण परत्वे विधी विभाग	सक्षम प्राधिकारी त्यांच्या संबंधातील बाबींवरचा अहवाल तांत्रिक विभागास देतील.

१८. प्रत्येक विभागाने करावयाची कार्यवाही ही त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या नस्तीवर त्यासंबंधीचे अहवाल इ प्रकारची कागदपत्रे अथवा पत्रव्यवहार समाविष्ट करून त्या नस्तीचे टिप्पणी विभागात मुद्देसूद टिप्पणी सादर करून त्यास मान्यता घेवून करण्यात येईल. अशा मान्यतेअंती संबंधित अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने पत्र / अहवाल देणे / आदेश पारीत करणे / मंजुरी आदेश देणे अशी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. सर्वसाधारणपणे खाली नमुद कार्यवाह्यांचे अहवाल झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे संकेतस्थळावर त्या त्या कालावधीकरीता उपलब्ध करण्यात येतील. संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करण्याची जबाबदारी श्री. ऋषिकेश पवार / संगणक अधिकारी यांच्या वर निश्चित करण्यात येत आहे.

संकेतस्थळावर करावयाच्या माहितीचा तपशिल	उपलब्ध	माहिती उपलब्ध करून देणारा विभाग	ज्या किमान कालावधीत माहिती उपलब्ध असेल तो कालावधी
१. प्रस्ताव दाखल करून सक्षम	सक्षम प्राधिकारी		कायमस्वरूपी

२. उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र १/२/३
३. सहाय्यक संचालक नगर रचना, झोपुंप्रा, पुणे
४. नगर रचनाकार, झोपुंप्रा, पुणे
५. सहाय्यक नगर रचनाकार, झोपुंप्रा, पुणे
६. उपअभियंता, सक्षम विभाग क्र १/२/३
७. कनिष्ठ अभियंता, सक्षम विभाग क्र १/२/३
८. विधी अधिकारी / विधी सलागार, झोपुंप्रा पुणे
९. उपसंचालक लेखा / लेखाधिकारी, झोपुंप्रा पुणे
१०. संगणक अधिकारी व सहाय्यक

#### प्रत :- माहितीसाठी

१. सहाय्यकनिबंधक, सहकारी संस्था, झोपुंप्रा पुणे
२. तहसिलदार, ताबा विभाग, झोपुंप्रा पुणे

#### सोबत नमुने

१. परिशिष्ट अ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल करण्यासाठीच्या अर्जाचा नमुना
२. ANNEXURE - I Form giving particulars of Scheme for Rehabilitation and Development of Slum
३. ANNEXURE - II Details of the Slum Rehabilitation and Development Scheme and the List of Slum Dwellers
४. ANNEXURE - III A Annexure Regarding Financial Capacity of the Developer to Execute SRA Scheme
५. ANNEXURE - III B Statement showing Composition of the Developer (Firm/ Company) to Execute SRA Scheme
६. नमुना १ प्रस्तावाची छाननी व त्रुट्यांची पुर्तता आवश्यक अशा प्रकरणी सादर करावयाच्या टिपणीचा नमुना
७. नमुना २ प्रस्तावाची छाननी व सक्षम प्राधिकारी, विधी अधिकारी व उपसंचालक लेखा यांचे अभिप्राय प्राप्त करण्यासाठी टिपणी नमुना
८. नमुना ३ सर्व अभिप्राय विचारात घेवून प्रस्ताव दाखल करून घेणेबाबतच्या टिपणीचा विविकसकास प्रस्ताव दाखल करून घेतल्याबाबत घावयाच्या पत्राचा नमुना.

परिशिष्ठ अ

SLUM REHABILITATION AUTHORITY, PUNE AND PIMPRI CHINCHWAD AREA, PUNE

No.

For Official use:

CASE NO.	Date

SITE DETAILS (To be filled by the Applicant)

PETH / TP SCHEME	
VILLAGE	
SURVEY NO.	
CITY SURVEY NO.	
FINAL PLOT NO.	
TOTAL AREA UNDER THE SCHEME	
LOCAL NAME OF SLUM	
LANDMARK	

To,

The Chief Executive Officer  
(Technical Branch) Slum Rehabilitation  
Authority, II Mutha Chambers, Senapati  
Bapat Road, Pune 16

Sir,

I hereby give notice that I intend to carry out Rehabilitation and Development in the site mentioned herein above, as per the proposal and plans submitted herewith for Building Layout and Building Permission.

I submit that the area proposed herein has been declared totally / partially as slum by the Competent Authority in Maharashtra Government Gazette Dated ..... at page no. .... The copy of said Gazette along with Map showing the Declared area and Certificate of Declaration from Municipal Authority concerned is annexed herewith.

I herewith submit proposal along with following original documents:

1. Annexure I - Slum Rehabilitation Scheme for ..... Slum. (Part / Full Slum Area)
2. Annexure II - The list of slum dwellers obtained from Mashal / ..... NGO, along with Cadastral / Sketch map, Google/Satellite Image / Arial Photograph of slum area etc.
3. Annexure III A - A statement showing expected Cost of Rehabilitation and the financial capability of the Developer to execute the SRA Scheme, along with the details of all other Schemes taken up by the Developer.

4. Annexure III B - Statement showing Composition of the Developer ( Firm/ Company) to Execute SRA Scheme.
5. The copy of Gazette and Map showing the area Declared as Slum u/s 4 of the Slum Act and Certificate of Declaration from Municipal Authority concerned.  
OR  
The copy of part plan according to Sanctioned DP showing that the land under development is included in SI Zone and Certificate from Municipal Authority to that effect.
6. Copy of Registration Certificate of the Developer.
7. Copy of Certificate of Registration of Slum Dweller's Co-operative Housing Society (if any)
8. The list of slum dwellers who have given consent to the Developer, along with Attested Xerox copies of the original consent letters OR the Certified copy of the Resolution of Co-operative Housing Society appointing the Developer for Rehabilitation Scheme.
9. Land ownership documents
  - a. Registered Sale Deed / Registered Conveyance / Registered Long term lease deed / Registered Power of Attorney and Development Agreement / Order of any Civil Court to that effect if any.
    - i. Registration number ..... / 20.... Dated ..... ( Office of Sub Registrar ..... )
    - ii. .....
    - iii. .....
  - iv. The land OR its part admeasuring ..... Sq.M. belongs to Govt. / Semi Government / Municipal Corporation, ..... The valuation of this land as per the ASR is ₹.....and 25 percent of this amount is ₹..... I am depositing One third of this 25 percent amount ₹..... with SRA along with this application vide Challan No. ...., Date .....

OR

The land or its part S. No.....admeasuring ..... Sq.M. belongs to private individuals. I am furnishing the details and address of the owners. I request you to acquire this land for the implementation of the Scheme. I undertake to pay all the expenses and the cost of Acquisition. The valuation of this land as per the ASR is ₹.....and 25 percent of this amount is ₹..... I am depositing One third of this 25 percent amount ₹..... with SRA along with this application vide Challan No. ...., Date .....

  - v. I further state that I will deposit one third of the amount as per then prevalent ASR, before finalization of List of Eligible Slum Dwellers.
  - vi. I further state that I will deposit the remaining amount calculated as per then prevalent ASR, at the time of Notification of land as Slum Rehabilitation Area. In addition, I will also deposit the amount of Compensation determined u/s 17 with the SRA.
- b. Certified extract/s of 7/12 (Survey Number) / Property Card (City Survey /Number) / Form B (Final Plot Number), (the copies of 7/12 and Property Card for at least past 30 years)

c. Search and Title Report of the Property by Adv. ..... Dated .....

- d. Measurement plan of the land  
Office ..... , मोरनंबर (Measurement Plan No) .....
- e. Plane Table and Cadastral survey of slum area.
10. Zoning and Demarcation Certificate of slum area along with DP opinion obtained from Pune / Pimpri Chinchwad Municipal Corporation.
11. Opinion in relation to Acquisition of land under slum obtained from Pune / Pimpri Chinchwad Municipal Corporation.
12. TDR Zone Certificate of slum area obtained from Pune / Pimpri Chinchwad Municipal Corporation.

I have paid the necessary Application Form fee to the office of SRA and obtained receipt No. .... Dated ..... (Copy Enclosed)

Architect  
Signature

Name

Registration No.  
Contact  
Address

Developer / Owner  
Signature

Name

Registration No.  
Contact  
Address

## ANNEXURE - I

## Form giving particulars of Scheme for Rehabilitation and Development of Slum

<b>1. Slum</b>			
i	Name of the Slum		
ii	Whether partial or complete area under slum is proposed for development		
iii	Whether any community economic area is included in proposed development.		
<b>2. Developer / Owner</b>			
i	Name of the Developer / Owner		
ii	Registration No. and Date		
iii	No of other Slum Schemes submitted in the name of present Developer.		
iv	No of Firms/ Companies wherein I have been registered as Developer of SRA		
v	No of other Slum Schemes submitted in the name other than present Developer.		
<b>3. Architect / Firm</b>			
i	Name of the Architect		
ii	License No.		
<b>4. Structural Engineer / Firm</b>			
i	Name of the Structural Engineer		
ii	Registration / License Details		
<b>5. Details of Land under development (if slum area is a conglomeration then details of each S.No. / CTS No. / FP. No. shall be annexed in form of table and the total area mentioned herein below:</b>			
i	S.No. / Hissa No. / CTS No. / FP. No.		
ii	Total Area		
iii	Area under Slum for development		
iv	Area Owned by the Developer		
v	Area to be acquired by the Developer		
vi	Ownership Private/ Trust/ Waqf / Municipal Corporation / Government		
<b>6. Slum Declaration u/s 4(1) of the Slum Act</b>			
i	Date of Declaration in MGG and page no		
ii	Area declared as slum		
iii	The area under development which is included in area declared as slum		
iv	The area under development which is not included in area declared as slum		
v	Is community economic area included in declared area		
<b>7. Slum Profile</b>			
i	Total no. of existing hutments	Residential	
		Non residential	
		Other	
		Total	
ii	No. of Structures belonging to Municipal Corporation		

**SLUM REHABILITATION AUTHORITY, PUNE AND PIMPRI CHINCHWAD AREA, PUNE**

**ANNEXURE - I**

**Form giving particulars of Scheme for Rehabilitation and Development of Slum**

<b>1. Slum</b>			
i	Name of the Slum		
ii	Whether partial or complete area under slum is proposed for development		
iii	Whether any community economic area is included in proposed development.		
<b>2. Developer / Owner</b>			
i	Name of the Developer / Owner		
ii	Registration No. and Date		
iii	No of other Slum Schemes submitted in the name of present Developer.		
iv	No of Firms/ Companies wherein I have been registered as Developer of SRA		
v	No of other Slum Schemes submitted in the name other than present Developer.		
<b>3. Architect / Firm</b>			
i	Name of the Architect		
ii	License No.		
<b>4. Structural Engineer / Firm</b>			
i	Name of the Structural Engineer		
ii	Registration / License Details		
<b>5. Details of Land under development (if slum area is a conglomeration then details of each S.No. / CTS No. / FP. No. shall be annexed in form of table and the total area mentioned herein below:</b>			
i	S.No. / Hissa No. / CTS No. / FP. No.		
ii	Total Area		
iii	Area under Slum for development		
iv	Area Owned by the Developer		
v	Area to be acquired by the Developer		
vi	Ownership Private/ Trust/ Waqf / Municipal Corporation / Government		
<b>6. Slum Declaration u/s 4(1) of the Slum Act</b>			
i	Date of Declaration in MGG and page no		
ii	Area declared as slum		
iii	The area under development which is included in area declared as slum		
iv	The area under development which is not included in area declared as slum		
v	Is community economic area included in declared area		
<b>7. Slum Profile</b>			
i	Total no. of existing hutments	Residential	
		Non residential	
		Other	
		Total	

iii	Area of community economic area		
<b>8.</b>	<b>Details of Consent to the Developer</b>		
i	Whether CHS is constituted		
ii	Resolution of CHS and Date giving consent to the Developer		
iii	Total no. of Slum Dwellers		
iv	No. of Slum Dwellers who have given consent to the Developer		
v	Percent of total slum dwellers giving consent to the Developer		
<b>9.</b>	<b>Remarks as per approved Development Plan</b>		
i	Development Plan Zone		
ii	TDR Zone		
iii	Width of access road available		
iv	Permissible FAR		
v	Permissible height		
vi	Details of sanctioned layout if any		
<b>10.</b>	<b>Details of area available for Rehabilitation and Development</b>		
i	Total area under slum		
Deduction for			
ii	Reservation if any in DP		
iii	Non Buildable area as per DP		
iv	Amenity Space (5%) if any		
v	Proposed DP Road or Road Widening if any		
vi	Set back area to be deducted		
vii	Net plot area (i - (ii+iii+iv+v+vi))		
viii	Probable no. of Eligible slum dwellers @ 80% of total slum dwellers		
ix	Tenement density ((viii / vii) x 10000)		
x	Actual FSI available for construction		
<b>11.</b>	<b>Details of Rehabilitation and development</b>		
i	No. of Rehabilitation Tenements	Residential	
		Non Residential	
		Others	
		Total	
ii	Transit camp arrangement proposed	a Transit accommodation of SRA	YES/NO
		b Transit accommodate PMC/PCMC	YES/NO
		c On site transit camp construction	YES/NO
		d Transit camp construction on rental site	YES/NO
		e Rental reimbursement in lieu of transit accommodation	YES/NO
		f Any other (Give details separately)	YES/NO
iii	Amenities/ Facilities available for construction on site	Water supply	
		Sewerage system	
		Access road	
		Electric supply	
12	Approximate cost of the project		

i	Cost of.....SqM Rehab. Component @ ₹.....per SqM	₹
ii	Cost of.....SqM Sale Component @ ₹.....per SqM	₹
iii	Cost estimated for transit accommodation	₹
iv	Total cost of construction (i+ii+iii)	₹
v	Supervision Charges (5% of iv)	₹
vi	Interest burden (15% for half the project period)	₹
vii	Price variation @ 10%	₹
viii	Infrastructure cost @	₹
ix	Contribution @ ₹ 40000 per tenement as maintenance charges	₹
x	Development charges	₹
xi	Premium	₹
xii	Cost for Acquisition of Land under Slum	₹
xiii	Any other cost	₹
xiv	Total estimated cost of the project	₹

#### Declaration

I hereby declare that I am the owner / lessee / mortgagee in possession ..... of the plot on which the Scheme of Rehabilitation and Development is proposed, and that the statements made in this form are true and correct to the best of my knowledge.

I also certify that I have not Registered myself as a Developer in the name of any other Firm / Company or any other form under the provisions of The Slum Act 1971. I have Registered myself as a Developer in the name of other Firm / Company or any other form under the provisions of The Slum Act 1971, the details of which are given in separate chart annexed hereto.

I am herewith submitting the details of all Slum proposals other than the present scheme along with their current status in separate chart annexed herewith.

Date:

Signature of  
Developer/ Owner

I/We ..... have been appointed by the applicant as his Licensed Architect / Engineer. I have examined the boundaries and the area of the plot and I do hereby certify that I have personally verified and checked al the statements made by the applicant as in the above form and statement and found them to be correct.

Date :

Signature of  
Licensed Architect  
/ Engineer

## Annexure II contd...

## THE LIST OF SLUM DWELLERS

## DECLARATION

1. A Cadastral map of the slum showing the hutments and area declared prepared by ..... is annexed to this list of slum dwellers.
  2. The copies of Consent agreement are submitted with this annexure II.

**Signature of the Developer**

**SLUM REHABILITATION AUTHORITY, PUNE AND PIMPRI CHINCHWAD AREA, PUNE**

**ANNEXURE - II**

**Details of the Slum Rehabilitation and Development Scheme and the List of Slum Dwellers**

1	NAME OF THE DEVELOPER	
2	NAME OF THE SLUM	
3	PETH / TP SCHEME	
4	VILLAGE	
5	SURVEY NO.	
6	CITY SURVEY NO.	
7	FINAL PLOT NO.	
8	TOTAL AREA UNDER THE SCHEME	
9	AREA DECLARED AS SLUM	
10	WHETHER CADASTRAL MAP ATTACHED	
11	TOTAL NO. OF STRUCTURES IN THE SCHEME	
	RESIDENTIAL	
	NON RESIDENTIAL	
	OTHER	
	PMC / PCMC STRUCTURES	
12	TOTAL NO. OF SLUM DWELLERS	
13	NO. OF SLUM DWELLERS WHO HAVE GIVEN CONSENT TO THE DEVELOPER	
14	PERCENT OF SLUM DWELLERS WHO HAVE GIVEN CONSENT TO THE DEVELOPER	

Signature of the Developer

## ANNEXURE - III A

Annexure Regarding Financial Capacity of the Developer to Execute SRA Scheme

No.	Particulars	Details to be furnished
1.	Name of the Developer	
2.	Address of the Developer	
3.	Status of the Developer Firm (Proprietary/Partnership/Company)	
4.	Whether Memorandum of Association/Registered Partnership Deed attached?	Yes / No
5.	Whether Income Tax Returns for the last Three consecutive years attached for the present project? a. Year ..... b. Year ..... c. Year .....	Yes / No
6.	Whether Audited Statement for the last Three consecutive years attached? a. Year ..... b. Year ..... c. Year .....	Yes / No
7.	Whether Income Tax Clearance Certificate for the last preceding year attached for the present project?	Yes / No
8.	Is the Developer registered with SRA by name of any other Firm/Company?	Yes / No (Give Details if Yes)
	a) If yes, is the Developer undertaking any other Slum Rehabilitation Scheme within the area of PMC/PCMC, by the Firm/Company name?  b) Whether Income Tax Clearance Certificate for the last preceding year attached for the Slum Rehabilitation Scheme mentioned in (a) above?  c) Total number of Schemes undertaken by the Developer with the present Firm Name?	

	d) Total number of the Schemes undertaken by the Developer by any other Firm/Company name?  e) Total number of Schemes undertaken by the Developer under SRA? (c+d)	
9.	Approximate Funds required for the construction of Rehabilitation tenements for the present project?	
	a) Initial investment ready for the construction of current project (Min.25% of the total construction cost should be ready with the Developer while submitting the project)	Yes / No  Proof of funds available - a. .... b. .... c. .... d. ....
	b) Plan for 75% of the amounts required for completing the Scheme will be made available from?	Proof of Sources from which funds will be made available - a. .... b. .... c. .... d. ....
10.	Has the Developer acquired rights in the Land under proposal?  a) If yes, provide the nature of rights by way of Ownership/ Development Rights?  b) If not, the expected expenditure on account of acquisition of such rights needs to be taken into account while estimating Funds required for the construction of Rehabilitation Tenements?	
11.	Is there any Litigation History regarding the land under proposal?	Yes / No If Yes, provide the details in separate sheet containing Case No. Name of parties and Stage of the case.

I hereby certify that, I have been registered myself as a Registered Developer of SRA under \_\_\_\_\_ name vide Certificate No. SRA/\_\_\_\_\_/\_\_\_\_ dated \_\_\_\_ and the composition of my Partnership Firm/Company remains the same since the date of registration with SRA.

I hereby certify that, I have been registered myself as a Registered Developer of SRA under \_\_\_\_\_ name vide Certificate No. SRA/\_\_\_\_\_/\_\_\_\_ dated \_\_\_\_\_. However, the name/ composition of my Partnership

Firm/Company have been changed. I am submitting herewith copy of Registered Partnership deed/Affidavit in consequence of the said change.

I hereby certify that, I have been registered myself as a Registered Developer of SRA under \_\_\_\_\_ name vide Certificate No. SRA/\_\_\_\_/\_\_\_\_ dated \_\_\_\_\_. I know and understands that, if the name/ composition of my Partnership Firm/Company changes by any reason whatsoever, the same shall have to be effected with the prior approval of SRA.

I am furnishing the details of the Composition of my Firm / Company in prescribed Annexure - III B

Signature of  
Accountant

Signature of the Chartered  
Developer

**SLUM REHABILITATION AUTHORITY, PUNE AND PIMPRI CHINCHWAD AREA, PUNE**

**ANNEXURE - III B**

**Statement showing Composition of the Developer ( Firm/ Company) to Execute SRA Scheme**

I, .....Owner/ Partner of .....Firm (partnership /proprietor) / Company do hereby submit following details as a Registered Developer.

1.	Name of the Developer as registered with SRA	
2.	Developer's Registration No and Date	
3.	Address of the Registered Developer	
4.	Category in which the Developer is registered.	
5.	Developer's Composition Details - Proprietorship/LLP/Partnership/JV/Company/Ltd Company etc.	
6.	Registration Details of the Firm or Company, No, Date and Registration Authority (for the Firm or Company as Registered with SRA as Developer)	
7.	Name/s of the Partners of the Firm/ Directors of the Company 1..... 2..... 3..... 4..... 5.....	
8.	Is the Composition of Firm/Company the Same as stated at Sr. No. 6 & 7 above	Yes / No
	If No then	
9.	Registration Details of the Firm or Company, No, Date and Registration Authority who have approved the Changes.	
10.	Name/s of the Partners of the Firm/ Directors of the Company	

I, .....Owner/ Partner of .....Firm (partnership /proprietor) / Company do hereby submit that the changes as above be considered and approved for

I, ..... Owner/ Partner of ..... Firm (partnership /propriety) / Company do hereby submit that any change in the composition as stated herein will be communicated by me to the SRA for information and approval thereof.

Owner/ Partner

Name :

Address:

STATE OF HAWAII  
Department of  
Commerce and  
Consumer Protection  
State Bar of Hawaii  
Bar Admission  
Division  
Bar Rule 10  
Form 10-1  
RECEIVED  
APR 1 1998  
SRA

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र पुणे ,

दि. / / २०

विषय : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक यांनी  
दाखल केलेला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव  
झोपडपट्टीचे नांव .....  
पुणे पेठ/ मौजे ..... स.नं./सि.स.नं. ...., प्लॉट नं. ....  
क्षेत्र .....

संदर्भ : नोंदणीकृत विकसक.....यांनी  
दि. .... रोजी ३ प्रतीमध्ये दाखल केलेला प्रस्ताव

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर,

नोंदणीकृत विकसक ..... यांनी विषयामध्ये नमुद झोपडपट्टी पुनर्वसन  
योजनेचा प्रस्ताव ३ प्रतीत सादर केलेला आहे. हा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन  
प्राधिकरणाच्या मास्टर क्र. .....दि नुसार नोंदलेला.....असून विकसकाने  
विहित नमुन्यातील परिशिष्ट १, २, ३ अ व ३ ब सादर केले आहेत.

प्रस्तावाची छाननीसूची पुढीलप्रमाणे

१	प्रस्ताव विहित नमुन्यामध्ये व तीन प्रतीमध्ये प्राप्त आहे.	
२	तिनही नस्तीमध्ये परिशिष्ट १,२,३, व ३ ब च्या मुळ स्वाक्षरीत प्रती प्राप्त आहेत	
३	योजनेमध्ये समाविष्ट क्षेत्र कलम ४ अन्वये घोषित झोपडपट्टी क्षेत्र आहे./ हे क्षेत्र कलम ४ अन्वये घोषित नाही, परंतु हे क्षेत्र झोपडपट्टी सदृश्य क्षेत्र असल्याबाबतचा अहवाल दाखल केलेला आहे / हे क्षेत्र गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्र असल्याबाबतचा विकास योजनेचा दाखला सादर केलेला आहे.	
४	योजना क्षेत्राच्या जमिनीच्या मालकी हक्कगाचे सर्व	

	क्षेत्राचे / पोट हिश्याचे अधिकार अभिलेख ( ३० वर्षांच्या कालावर्धींचे ७/१२ उतारे, मिळकत पत्रिका ) दाखल केलेले आहेत	
५	विकसकास प्राप्त हक्काची नोंदणीकृत कागदपत्रे जोडलेली आहेत	
६	योजना क्षेत्राचा मोजणीचा नकाशा जोडलेला आहे	
७	योजना क्षेत्रातील जमिनीचे मालकी हक्काचा सर्च रिपोर्ट जोडलेला आहे	
८	महानगरपालिकेकडील विकास योजना झोनिंग व डिमार्कशन सर्टीफिकेट जोडलेले आहे.	
९	झोपडपट्टीच्या मशाल / ..... संस्थाने केलेल्या सर्वेक्षणा नुसार झोपडीधारकांची यादी, कॅडेस्ट्रल नकाशाच्या प्रती इ. जोडलेल्या आहेत.	
१०	योजना क्षेत्र दर्शविणारी झोपडपट्टी रथळाची सॅटेलाईट इमेज जोडलेली आहे.	

नोंदणीकृत विकसक यांनी विहित नमुन्यामधील संमती पत्रे सादर केलेली आहेत. ( नस्त्यांची संख्या )

अर्जदाराकडून छाननी शुल्क भरून घेण्यात आले असून त्याचा चलन क्र. .... दिनांक ..... असा आहे.

प्रस्ताव वरीलप्रमाणे अपुर्ण असल्याचे निर्दर्शनास येत आहे. त्यामुळे वरील मुद्दे क्र.....,.....,.....,....., च्या अनुषंगाने पुर्तता करावी असे विकसकास कळविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विकसकाने खाली नमुद बाबींची सुद्धा पुर्तता करणे आवश्यक आहे.

१

२

३

४

५

सबब योजना दाखल करणारे विकसक.....  
व त्यांचे वास्तुविशारद.....  
याना या त्रुट्यांची १ महिन्याचे कालावधीत पुर्तता करावी असे कळविण्यास मान्यता व्हावी.

वरीलप्रमाणे १ महिन्याचे कालावधीत अर्जदार विकसक अथवा त्यांचे वतीने वास्तुविशारद यांनी या मुद्यांची पुर्तता न केल्यास हा प्रस्ताव दप्तर दाखल करण्यात आल्याचे समजण्यात यावे, तसेच उक्त कालावधीनंतर याच क्षेत्रावर अन्य प्रस्ताव दाखल झाल्यास त्याचा विचार अग्रक्रमाणे करण्यात येईल व अर्जदार त्यांचे प्राधान्य गमावून बसेल असेही त्यांना सुचित करणे उचित असे मत आहे. त्यासही मान्यता व्हावी.

### कनिष्ठ अभियंता

उप अभियंता


नगर रचनाकार

सहा. संचालक नगर रचना

उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र....

विधी अधिकारी

मुख्य कार्यकारी अधिकारी



झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ,पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रपुणे ,

तांत्रिक शाखा

मास्टर क्र.....२०/

कावि/तां/

दिनांक

प्रति

१....., विकसक

२....., वास्तु विशारद

विषय : आपण दाखल केलेला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव  
झोपडपट्टीचे नांव .....  
पुणे पेठ/ मौजे ..... स.नं./सि.स.नं. ...., प्लॉट नं. .....

क्षेत्र .....

संदर्भ : आपला प्रस्ताव, या कार्यालयाचा मास्टर क्र दि. ....

महाशय,

आपण / आपल्या वतीने दि. ..... रोजी वरील विषयामधील झोपडपट्टी  
क्षेत्राच्या पुनर्वसनासाठीचा प्रस्ताव सादर केला / करण्यात आलेला आहे.

या प्रस्तावाची छाननी केली असता त्यामध्ये खालीलप्रमाणे त्रुट्या असल्याचे निर्दर्शनास आले आहे.

१	प्रस्ताव विहित नमुन्यामध्ये व तीन प्रतीमध्ये प्राप्त नाही.	
२	तिनही नस्तीमध्ये परिशिष्ट १,२,३अ, व ३ ब च्या मुळ स्वाक्षरीत प्रती समाविष्ट नाहीत.	
३	योजनेमध्ये समाविष्ट क्षेत्र कलम ४ अन्वये घोषित झोपडपट्टी क्षेत्र आहे./ हे क्षेत्र कलम ४ अन्वये घोषित नाही, परंतु हे क्षेत्र झोपडपट्टी सदृश्य क्षेत्र असल्याबाबतचा अहवाल दाखल केलेला नाही/ हे क्षेत्र गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्र असल्याबाबतचा विकास योजनेचा दाखला सादर केलेला नाही.	
४	योजना क्षेत्राच्या जमिनीच्या मालकी हक्काचे सर्व क्षेत्राचे / पोट हिश्याचे अधिकार अभिलेख ( ३० वर्षाच्या कालावधींचे ७/१२ उतारे, मिळकत पत्रिका ) दाखल केलेले नाहीत.	
५	विकसकास प्राप्त जमिनीच्या हक्काची नोंदणीकृत कागदपत्रे जोडलेली नाहीत.	
६	योजना क्षेत्राचा मोजणीचा नकाशा जोडलेला नाही.	
७	योजना क्षेत्रातील जमिनीचे मालकी हक्काचा सर्व रिपोर्ट जोडलेला नाही.	
८	महानगरपालिकेकडील विकास योजना झोनींग व डिमार्केशन सर्टीफिकेट जोडलेले नाही.	
९	झोपडपट्टीच्या मशाल / ..... संस्थाने केलेल्या सर्वेक्षणा नुसार झोपडीधारकांची यादी, कॅडेस्ट्रल नकाशाच्या प्रती इ. जोडलेल्या नाहीत.	
१०	योजना क्षेत्र दर्शविणारी झोपडपट्टी स्थळाची सॅटेलाईट इमेज जोडलेली नाही.	



या व्यतिरिक्त या प्रस्तावाच्या अनुषंगाने खालील बाबींची पुर्तता होणे आवश्यक आहे.

१.

२.

३.

४.

५.

आपणास याद्वारे सुचित करण्यात येते कि वरील सर्व त्रुट्यांची पुर्तता या कार्यालयात हे पत्र मिळाल्यापासून ३० दिवसांचे आत करावी.

उपरोक्त मुदतीमध्ये आपणाकडून या त्रुट्यांची पुर्तता न झाल्यास आपण दाखल केलेला हा प्रस्ताव दप्तर दाखल करण्यात आला आहे असे मानन्यात येईल.

उक्त कालावधीमध्ये या क्षेत्रासंबंधात अन्य प्रस्ताव प्राप्त झाल्यास या कार्यालयाकडून त्या प्रस्तावाचा प्राधान्याने विचार करण्यात येईल आणि आपल्या प्रस्तावाचा प्राधान्यक्रम त्या प्रस्तावांनंतरचा असेल याचीही आपणास जाणीव करून देण्यात येत आहे.

मा. मुकाऊ यांचे मान्यतेने

उप अभियंता,  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.  
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रपुणे ,



झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

दि. / / २०

विषय : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक यांनी  
दाखल केलेला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव  
झोपडपट्टीचे नांव .....  
पुणे पेठ/ मौजे ..... स.नं./सि.स.नं. ...., प्लॉट नं. .....  
क्षेत्र .....

संदर्भ : नोंदणीकृत विकसक..... यांनी  
दि. ..... रोजी ३ प्रतीमध्ये दाखल केलेला प्रस्ताव

मा. उप अभियंता यांचेकडे सादर.

नोंदणीकृत विकसक ..... यांनी विषयामध्ये नमुद झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा  
प्रस्ताव ३ प्रतीत सादर केलेला आहे. हा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मास्टर क्र.  
.....दि..... नुसार नोंदलेला असून विकसकाने विहित नमुन्यातील परिशिष्ट १, २, ३अ व  
३ ब सादर केले आहेत.

प्रस्तावाची छाननीसूची पुढीलप्रमाणे

१	प्रस्ताव विहित नमुन्यामध्ये व तीन प्रतीमध्ये प्राप्त आहे.	
२	तिनही नस्तीमध्ये परिशिष्ट १,२,३ अ, व ३ ब च्या मुळ स्वाक्षरीत प्रती प्राप्त आहेत	
३	योजनेमध्ये समाविष्ट क्षेत्र कलम ४ अन्वये घोषित झोपडपट्टी क्षेत्र आहे. / हे क्षेत्र कलम ४ अन्वये घोषित नाही, परंतु हे क्षेत्र झोपडपट्टी सदृश्य क्षेत्र असल्याबाबतचा अहवाल दाखल केलेला आहे / हे क्षेत्र गलिच्छ वस्ती सुधार क्षेत्र असल्याबाबतचा विकास योजनेचा दाखला सादर केलेला आहे.	
४	योजना क्षेत्राच्या जमिनीच्या मालकी हक्काचे सर्व क्षेत्राचे	

	/ पोट हिश्याचे अधिकार अभिलेख ( ३० वर्षाच्या कालावधींचे ७/१२ उतारे, मिळकत पत्रिका ) दाखल केलेले आहेत	
५	विकसकास प्राप्त हक्काची नोंदणीकृत कागदपत्रे जोडलेली आहेत	
६	योजना क्षेत्राचा मोजणीचा नकाशा जोडलेला आहे	
७	योजना क्षेत्रातील जमिनीचे मालकी हक्काचा सर्च रिपोर्ट जोडलेला आहे	
८	महानगरपालिकेकडील विकास योजना झोनिंग व डिमार्केशन सर्टीफिकेट जोडलेले आहे.	
९	झोपडपट्टीच्या मशाल / ..... संस्थाने केलेल्या सर्वेक्षणा नुसार झोपडीधारकांची यादी, कॅडेस्ट्रल नकाशाच्या प्रती इ. जोडलेल्या आहेत.	
१०	योजना क्षेत्र दर्शविणारी झोपडपट्टी स्थळाची सॅटेलाईट इमेज जोडलेली आहे.	

नोंदणीकृत विकसक यांनी विहित नमुन्यामधील संमती पत्रे सादर केलेली आहेत. ( नस्त्यांची संख्या )

अर्जदाराकडून छाननी शुल्क भरून घेण्यात आले असून त्याचा चलन क्र. ..... दिनांक ..... असा आहे.

विकसकाकडून वरील प्रमाणे प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो दाखल करण्यापूर्वी

- सहाय्यक संचालक, नगरसचनाकार यांचे सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपुप्रा, पुणे आणि संबंधीत महानगरपालिकेच्या विकास योजनांचे अभिप्रायाचे अनुषंगाने अभिप्राय प्राप्त करून घेण्यासाठी वेगळी टिप्पणी सादर करण्यात येईल.
- विधी अधिकारी, झोपुप्रा यांचेकडे प्रस्तावाची एक प्रत सादर करून विकसकास प्राप्त असलेले मालकी हक्क तसेच अधिकार अभिलेख व सर्च रिपोर्टच्या छाननी अंती प्रस्ताव दाखल करण्याबाबत अभिप्राय द्यावा अशी त्यांनी विनंती करण्यात येईल.
- प्रस्तावाची एक प्रत आणि संमती पत्रे उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र. ... यांना सादर करून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या प्रस्तावामध्ये विकसकास प्राप्त झोपडीधारकांची संमतीपत्रे आणि सर्वसाधारण झोपडपट्टी योजनेच्या अनुषंगाने प्रस्ताव दाखल करून घेण्याबाबत अभिप्राय द्यावा अशी त्यांनी विनंती करण्यात येईल.

४. विकसकाने सादर केलेले परिशिष्ट ३ अ आणि ब च्या प्रती उपसंचालक लेखा याच्याकडे सादर करून विकसकाची आर्थिक स्थिती आणि योजना दाखल करून घेण्याबाबत त्यांनी अभिप्राय घावा अशी त्यांनी विनंती करण्यात येईल.

वरील प्रमाणे कार्यवाही करणेस मान्यता व्हावी.

कनिष्ठ अभियंता

उप अभियंता

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

तांत्रिक शाखा

मास्टर क्र. /तां/कावि /२०.....  
दिनांक

प्रति

उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र.

झोपुंगा, पुणे.

विषय : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक यांनी  
दाखल केलेला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव  
झोपडपट्टीचे नांव .....  
पुणे पेठ/ मौजे ..... स.नं./सि.स.नं. ...., प्लॉट नं. .....  
क्षेत्र .....

संदर्भ : नोंदणीकृत विकसक .....यांनी  
दि. ..... रोजी ३ प्रतीमध्ये दाखल केलेला प्रस्ताव

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक -----यांनी मौजे -----  
-येथील स.नं./सि.स.नं./फा.प्लॉ.नं.----- क्षेत्र -----झोपडपट्टीचे नांव -----या पुर्णतः /  
अंशात:, झोपडपट्टी क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा प्रस्ताव विहित नमुन्यात  
कार्यालयाकडे सादर केलेला आहे.

या प्रस्तावाची एक प्रत आणि त्या सोबत सादर करण्यात आलेली संमती पत्रे, नस्ती संख्या -  
-----संमतीपत्रांची संख्या -----ही या पत्रासोबत आपणाकडे पाठविण्यात येत आहे.

आपणास विनंती करण्यात येते की, संमती पत्राची छाननी करून, विकसकाचा हा प्रस्ताव  
दाखल करून घेण्याबाबतचे आपले अभिप्राय तसेच आवश्यक असल्यास सर्वसाधारण झोपडपट्टी  
पुनर्वसन योजना विशेष नियमावलीमधील नियम ५(१) अन्वये करावयाच्या कार्यवाही बाबतचे  
आपले अभिप्राय या कार्यालयास पाठविण्यात यावेत जेणेकरून प्रस्ताव दाखल करून घेणेबाबत  
पुढील कार्यवाही करण्यात येईल.

उप अभियंता,  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.  
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

पृष्ठ ४ of ६

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

तांत्रिक शाखा

मार्टर क्र. /तां/कावि /२०.....

दिनांक

प्रति,  
विधी अधिकारी,  
झोपुंगा, पुणे.

विषय : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक यांनी  
दाखल केलेला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव  
झोपडपट्टीचे नांव .....  
पुणे पेठ/ मौजे ..... स.नं./सि.स.नं. ...., प्लॉट नं. ....  
क्षेत्र .....

संदर्भ : नोंदणीकृत विकसक ..... यांनी  
दि. ..... रोजी ३ प्रतीमध्ये दाखल केलेला प्रस्ताव

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक -----यांनी मौजे -----  
-येथील स.नं./सि.स.नं./फा.प्लॉ.नं.----- क्षेत्र -----झोपडपट्टीचे नांव -----या पुर्णतः /  
अंशात: झोपडपट्टी क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा प्रस्ताव विहित नमुन्यात  
कार्यालयाकडे सादर केलेला आहे.

या प्रस्तावाची एक प्रत आपणाकडे पाठविण्यात येत असून त्यामधील योजना क्षेत्राचे  
अधिकार अभिलेख, विकसकाच्या वकीलानी दिलेला सर्च व टायटल रिपोर्ट, विकसकास या  
क्षेत्राच्या विकसनासाठी असलेले अधिकार या सर्व बाबींची छाननी करून महाराष्ट्र झोपडपट्टी (  
सुधारणा, निर्मुलन आणि पुनर्विकास) अधिनियम १९७१ मधील तरतुदी व या अधिनियमाच्या कलम  
३ब अन्वये तयार करण्यात आलेली सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना यामधील तरतुदीच्या  
अनुषंगाने हा प्रस्ताव दाखल करून घेणेबाबतचे आपले अभिप्राय या कार्यालयास पाठविण्याची  
विनंती आहे.

उप अभियंता,  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.  
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

पृष्ठ ५ of ६



झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

तांत्रिक शाखा

मास्टर क्र. /तां/कावि /२०.....  
दिनांक

प्रति,  
उपसंचालक, लेखा,  
झोपुप्रा, पुणे.

विषय : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक यांनी  
दाखल केलेला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव  
झोपडपट्टीचे नांव .....  
पुणे पेठ/ मौजे ..... स.नं./सि.स.नं. ...., प्लॉट नं. ....  
क्षेत्र .....

संदर्भ : नोंदणीकृत विकसक ..... यांनी  
दि. ..... रोजी ३ प्रतीमध्ये दाखल केलेला प्रस्ताव

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक ----- यांनी मौजे -----  
-येथील स.नं./सि.स.नं./फा.प्लॉ.नं. ----- क्षेत्र ----- झोपडपट्टीचे नांव ----- या पुर्णतः /  
अंशात: झोपडपट्टी क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा प्रस्ताव विहित नमुन्यात  
कार्यालयाकडे सादर केलेला आहे.

या प्रस्तावामधील विकसकाने दाखल केलेल्या परिशिष्ट ३ अ आणि ब यांची एक प्रत  
आपणाकडे पाठविण्यात येत असून त्याअधारे विकसकाच्या आर्थिक परिस्थितीची सखोल छाननी  
करून विकसक हि योजना राबविण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे किंवा कसे याबाबतचा आपला  
सविस्तर अभिप्राय या कार्यालयास द्यावा अशी आपणांस विनंती आहे.

उप अभियंता,  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.  
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

ब) योजनाक्षेत्र

१. महानगरपालिकेच्या विकास योजनेनुसार योजनाक्षेत्राचा अभिप्राय

२. वरील अभिप्राय विचारात घेता या क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सन..... च्या नियमावलीनुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठीचे बांधकाम अनुज्ञेय आहे.

३. विकसकाने त्यांच्या योजनाक्षेत्रा लगतच्या खालीलप्रमाणे अन्य बांधकाम आयोग्य झोपडपट्टी क्षेत्राचा प्रस्तावात समावेश केलेला आहे./ नाही यास्तव विकसकास या क्षेत्राचा समावेश करणेस बंधनकारक आहे हे कळविणे आवश्यक आहे. अशा क्षेत्राचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

क) विधी अधिकारी

प्रस्ताव दाखल करून घेण्याबाबत विधी अधिकारी, झोपुंप्रा पुणे यांचा अभिप्राय प्राप्त झालेला असून तो पृष्ठ क्र ..... वर जोडण्यात आलेला आहे.

विधी अधिकारी यांचा अभिप्राय पुढीलप्रमाणे आहे.

या अभिप्रायाचा विचार करता अर्जदार विकसकास योजनाक्षेत्रामधील जमीनींचे अधिकार / जमीनीच्या विकसनाचे अधिकार प्राप्त आहेत आणि हा प्रस्ताव दाखल करून घेण्यास हरकत नाही असा त्यांचा अभिप्राय आहे.

ड) उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र.....

प्रस्ताव दाखल करून घेण्याबाबत उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र....., झोपुंप्रा पुणे यांचा अभिप्राय प्राप्त झालेला असून तो पृष्ठ क्र ..... वर जोडण्यात आलेला आहे.

उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र....., यांचा अभिप्राय पुढीलप्रमाणे आहे.

या अभिप्रायाचा विचार करता अर्जदार विकसकास योजनाक्षेत्रावरील एकूण ..... इतक्या झोपडीधारकांपैकी ..... म्हणजे ..... टक्के झोपडीधारकांनी योजनेसाठी संमती दिली आहे. सबब प्रस्ताव दाखल करून घेण्यास हरकत नाही असा अभिप्राय त्यांनी दिलेला आहे.

#### इ) उपसंचालक लेखा

उपसंचालक लेखा, झोपुप्रा पुणे यांनी विकसकाने सादर केलेल्या परिशिष्ट तीन अ आणि ब ची छाननी करून पुढील प्रमाणे अभिप्राय दिलेला आहे. (पृष्ठ क्र. )

या अभिप्रायानुसार विकसकाची आर्थिक स्थिती हि योजना राबविण्यासाठी योग्य आहे व प्रस्ताव दाखल करून घेण्यास हरकत नाही.

सबब, खाली विहित करण्यात आलेल्या अटीं व शर्तीवर हा प्रस्ताव दाखल करून घेण्यास व त्याप्रमाणे विकसकास मान्यता व्हावी.

#### अटी व शर्ती

१. प्रस्तावामधील जमिनी शासकीय / निमशासकीय / महानगरपालिकेच्या मालकीचे / हक्क प्राप्त नाहीत अशा खाजगी मालकीचे असल्यास, त्या अनुषंगाने निश्चित होणारा जागेचा झोपडपटटी अधिनियमान्वये निश्चित होणारी मोबदला रक्कम व अधिमुल्याची रक्कम प्राधिकरणाकडे जमा करणे बंधनकारक राहील.
२. दाखल केलेल्या योजनामधील झोपडीधारकांची पात्रता निश्चित झाल्यानंतर तसेच अपात्र व्यक्तींच्या बाबतीत अपिलाव्दारे ते पात्र ठरल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेऊन योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी रेखांकन व आराखडे सादर करणे बंधनकारक राहील.
३. योजनाच्या अंमलबजावणीसाठी/ बांधकामासाठी आवश्यक अशा सर्व प्रकारच्या नाहरकत प्रमाणपत्रामधील अटी व शर्तीचे पालन करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
४. योजनाबद्दल / योजनामध्ये समाविष्ट जमिनीच्या बाबतीत / योजनेमध्ये समाविष्ट झोपडीधारकांच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयाने दिलेले आदेश / मनाई आदेश याचे पालन करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक असेल.

५. प्रस्ताव दाखल करून घेतल्यानंतर १ वर्षाच्या आत पात्रता यादी अंतिम करून योजनांचे आराखडे व बांधकाम नकाशे सादर करून प्रशासकीय मान्यता घेणे अर्जदारास बंधनकारक असेल.
६. योजनांची अंमलबजावणी करताना किंवा बांधकाम करताना शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेले नियम, महानगरपालिकेचे नियम व विनियम, पाटबंधारे विभाग, पुरातत्व विभाग, वातावरण, पर्यावरण, आरोग्य व सार्वजनिक शांतीत व सुरक्षितता याबाबतचे कायदे, महाराष्ट्र नगर रचना कायदा, महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ व त्याखालील नियम यामधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
७. बांधकामासाठी उत्खनन करताना किंवा सपाटीकरण करताना जमिनीचे पृष्ठ भागाखाली मिळून येणाऱ्या अनमोल किंवा ऐतिहासिक वस्तुंवर शासनाची मालकी राहील व अशी वस्तू आढळून आल्यास संबंधीत विभागास कळविण्याची जबाबदारी अर्जदारावर राहील.
८. प्रस्तावीत योजना क्षेत्रामधील नैसर्गिक ओढे, नाले, नदी तळी, स्थिर अथवा वाहणारे पाणी यावर हक्क सांगता येणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्या नैसर्गिक प्रवाहामूळे कोणताही अडथळा होणार नाही किंवा प्रवाह मार्ग बदलणे अशी कोणतीही कृती अर्जदाराकडून होणार नाही.
९. अर्जदाराने सादर केलेल्या जमिन मालकीचे जमिनीबाबत सदर जमीन मालकांचे विकसने, करारनामे व मुख्यत्यारपत्र इत्यादीची सत्यतेबाबतची जबाबदारी अर्जदार यांचेवर राहील.
१०. अर्जदार यांनी सादर केलेल्या झोपडीधारकांच्या संमतीपत्रातील मजकुराच्या सत्यतेबाबतची जबाबदारी अर्जदार यांचेवर राहील.
११. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंमलबजावणीसाठी झोपडी पुनर्वसन प्राधिकरणास अथवा शासनास अथवा महानगरपालिकेस देय असणारा सारा, बिनशेत सारा, उपकर, शुल्क, बांधकाम शुल्क इ. रक्कमेवर संबंधीत विभागाकडे अथवा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे जमा करणे अर्जदारास बंधनकारक राहील.

१२.या योजनेमध्ये झोपडपटी पुनर्वसन योजना मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अन्य अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे व योजनाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सहकार्य करणे याची जबाबदारी विकसकाची राहील.

१३. विकसक आणि त्यांचे वास्तुविशारद यांनी अर्जात व त्यासोबतच्या परिशिष्टामध्ये नमुद माहिती व प्रस्तावासोबत जोडण्यात आलेले दस्तऐवज व झोपडीधारकांनी विकसकास दिलेली संमतीपत्रे या पैकी कोणतीही माहिती अथवा दस्तऐवज सक्षम न्यायालयात अथवा तक्रार निवारण समिती समोरील कोणत्याही दाव्यामध्ये खोटे असल्याचे आढळून आल्यास अथवा ते रद्दबादल ठरल्यास किंवा अशा दाव्यामधील आदेशान्वये पुनर्वसनाबाबतदिलेली मान्यता रद्द करणे आवश्यक असल्यास ते रद्द करण्यात येईल आणि संबंधित विकसक, वास्तुविशारद, जमीनमालक, झोपडीधारक अथवा व्यक्ति यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८६ आणि भारतीय पुरावा अधिनियम १८७२ व लागू असतील अशा सर्व कायद्यांमधील तरतुदीन्वये कारवाईस पात्र ठरतील.

१४.विकसकास खाली नमुद केलेल्या कालावधीमध्ये पुनर्वसन घटकाचे बांधकाम पूर्ण करावे लागेल.

अ.क्र.	पुनर्वसन घटकामधील सदनिकांची संख्या	बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून चा कालावधी

या प्रमाणे विहित करण्यात आलेल्या कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण न झाल्यास त्या संबंधीची कारणे नमुद करून मुदतवाढ घेणे बंधनकारक असेल.

१५.विकसकाने झोपडपटी पुनर्वसन प्राधिकरण व त्याचे अधिकारी व कर्मचारी यांना योजनेच्या संदर्भात दाखल होणाऱ्या अथवा झालेल्या कोणत्याहि दाव्या मुळे, वाद अथवा अपघातामुळे कोणत्याही भरपाई अथवा कोणत्याही कृत्यासाठी जबाबदार धरण्यात येणार नाही यासाठीचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील.

५४

प्रस्ताव मान्य झाल्यास उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र. यांना महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मलन आणि पुनर्विकास ) अधिनियम १९७१ व झोपुंगा, पुणे साठीची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि विनियमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेळोवेळी काढलेली परिपत्रके यामधील तरतुदीना अनुसरून या योजनाक्षेत्रामधील झोपडीधारकांची पात्रता यादी ( परिशिष्ट २ ) तयार करण्याचे तसेच योजनाक्षेत्रात कलम ३ क नुसार पुनर्वसन आदेश पारित करण्यासाठी प्रस्तावित करावे असे सुचित करण्यास मान्यता घावी,


कनिष्ठ अभियंता

उप अभियंता

नगर रचनाकार

सहा. संचालक नगर रचना

मुख्य कार्यकारी अधिकारी



झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

जा.क्र.तांत्रिक /मास्टर क्र. /२०१८,  
दिनांक

प्रति,

विकसक : -----

लायसन्स अर्किटेक्ट : -----

विषय : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा नोंदणीकृत विकसक ----- यांचा प्रस्ताव दाखल  
करून घेण्याबाबत.

संदर्भ : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक यांनी  
दाखल केलेला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव,

मास्टर क्र दि.

झोपडपट्टीचे नाव .....

पुणे पेठ/ मौजे ..... स.नं./सि.स.नं. ...., प्लॉट नं. .....

क्षेत्र .....

महाशय,

ज्याअर्थी, विकसक ..... यांनी उपरोक्त संदर्भान्वये पेठ पुणे / मौजे ..... / नरोयो क्र.  
.....पुणे येथील स.नं. ..... /सि.स.नं. ..... / अंतिम भुखंड क्र. ..... वरील एकूण क्षेत्र  
.....चौ.मी. वरील ..... झोपडपट्टीच्या / पैकीच्या क्षेत्राच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र  
झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मलन आणि पुनर्विकास ) अधिनियम १९७९ व झोपुंगा, पुणे साठीची  
सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि विनियमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी

वेळोवेळी काढलेली परिपत्रके यामधील तरतुदींना अनुसरून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव सादर केलेला आहे आणि सदर प्रस्ताव दाखल करून घेण्याबाबत विनंती केली आहे.

आणि ज्या अर्थी, विकसकाने दाखल केलेल्या प्रस्तावामधील क्षेत्र हे झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम ४ अन्वये गलिच्छ वर्स्ती म्हणून घोषित करण्यात आले असून सक्षम प्राधिकारी यांची याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ..... पृष्ठ क्र. ..... वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अथवा हे क्षेत्र यापुर्वी घोषित करण्यात आलले नाही यास्तव झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम ३क अन्वये या क्षेत्राचा पुनर्वसन आदेश पारित करणे आवश्यक आहे.

आणि ज्या अर्थी, विकसकाने दाखल केलेल्या प्रस्तावामधील क्षेत्र पुणे / पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमध्ये गलिच्छ वर्स्ती सुधारणा क्षेत्र म्हणून/ निवासी क्षेत्र म्हणून निश्चित केलेले आहे.

किंवा/ आणि

या योजनेमध्ये समाविष्ट करावयाचे पेठ पुणे / मौजे ..... / नरोयो क्र.....पुणे येथील स.नं. .... /सि.स.नं. ..... / अंतिम भुखंड क्र..... क्षेत्र ..... चौ.मी. यावरील ..... झोपडपट्टीचे क्षेत्र हे पुणे / पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास योजनेमध्ये रस्ते / डोंगर / माथा डोंगर उतार / बीडीपी / नाला असून ते ना विकास विभागात समाविष्ट आहे आणि म्हणून या बांधकाम अयोग्य झोपडपट्टीचे स्थलांतराने पुनर्वसन, दाखल झालेल्या प्रस्तावामधील क्षेत्रावर करण्याचे नियोजन आहे.

आणि ज्या अर्थी, योजनेमध्ये समाविष्ट क्षेत्र हे झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम ३(क) मधील तरतुदीनुसार पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक .....पृष्ठ क्र. वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

आणि ज्या अर्थी, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या क्षेत्रामध्ये संरक्षित भोगवटादार व इतर असंरक्षित भोगवटादार यांचे पुनर्वसन करण्यासाठी विकसकाने हा झोपुयोजनेचा प्रस्ताव सादर केलेला असून या जमिनीची मालकी / विकसनाचे हक्क विकसकास नोंदणीकृत दस्ताने प्राप्त आहेत. अथवा प्रस्तावाखालील जमिनीची मालकी शासकीय / निमशासकीय, महानगरपालिका यांची असून झोपडपट्टी अधिनियमानुसार निश्चित होणारे जमिनीचे अधिमुल्य (Premium) व मोबदला रक्कम इ. भरण्याची विकसकाने तयारी दर्शविली आहे.

(६)

आणि ज्या अर्थी, या योजना क्षेत्रामध्ये विकसकाने दाखल केलेल्या यादीनुसार / मशालाकडील सर्वेक्षणानुसार ..... इतके झोपडीधारक असून त्यापैकी ..... इतक्या झोपडीधारकांनी या क्षेत्रावर पुनर्वसन योजना राबविण्यासाठी विकसकास संमती दिलेली आहे.

आणि ज्या अर्थी, विकास योजनेमधील अभिप्रायानुसार योजना क्षेत्रासाठी मी. रुदीचा पोहोच रस्ता उपलब्ध असून या भूखंडावर पुनर्वसन योजनेच्या अंमलबजावणीसाठी बांधकाम शक्य आहे असे अभिप्राय प्राप्त आहेत.

त्या अर्थी, आपण सादर केलेला प्रस्ताव दाखल करून घेण्यास खाली नमूद केलेल्या अटी व शर्तीवर मान्यता देण्यात येत आहे.

### अटी व शर्ती

१. प्रस्तावामधील जमिनी शासकीय / निमशासकीय / महानगरपालिकेच्या मालकीचे / हक्क प्राप्त नाहीत अशा खाजगी मालकीचे असल्यास, त्या अनुषंगाने निश्चित होणारा जागेचा झोपडपटटी अधिनियमान्वये निश्चित होणारी मोबदला रक्कम व अधिमुल्याची रक्कम प्राधिकरणाकडे जमा करणे बंधनकारक राहील.
२. दाखल केलेल्या योजनामधील झोपडीधारकांची पात्रता निश्चित झाल्यानंतर तसेच अपात्र व्यक्तींच्या बाबतीत अपिलाव्दारे ते पात्र ठरल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेऊन योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी रेखांकन व आराखडे सादर करणे बंधनकारक राहील.
३. योजनाच्या अंमलबजावणीसाठी/ बांधकामासाठी आवश्यक अशा सर्व प्रकारच्या नाहरकत प्रमाणपत्रामधील अटी व शर्तीचे पालन करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
४. योजनाबदल / योजनामध्ये समाविष्ट जमिनीच्या बाबतीत / योजनेमध्ये समाविष्ट झोपडीधारकांच्या बाबतीत कोणत्याही न्यायालयाने दिलेले आदेश / मनाई आदेश याचे पालन करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक असेल.
५. या मान्यतेची मुदत १ वर्षाची असून या कालावधीत पात्रता यादी अंतिम करून योजनांचे आराखडे व बांधकाम नकाशे सादर करून प्रशासकीय मान्यता घेणे अर्जदारास बंधनकारक असेल.

६. योजनांची अंमलबजावणी करताना किंवा बांधकाम करताना शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेले नियम, महानगरपालिकेचे नियम व विनियम, पाटबंधारे विभाग, पुरातत्व विभाग, वातावरण, पर्यावरण, आरोग्य व सार्वजनिक शांतात व सुरक्षितता याबाबतचे कायदे, महाराष्ट्र नगर रचना कायदा, महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ व त्याखालील नियम यामधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

७. बांधकामासाठी उत्खनन करताना किंवा सपाटीकरण करताना जमिनीचे पृष्ठ भागाखाली मिळून येणाऱ्या अनमोल किंवा ऐतिहासिक व वस्तुंवर शासनाची मालकी राहील व अशी वस्तू आढळून आल्यास संबंधीत विभागास कळविण्याची जबाबदारी अर्जदारावर राहील.

८. प्रस्तावीत योजना क्षेत्रामधील नैसर्गिक ओढे, नाले, नदी तळी, स्थिर अथवा वाहणारे पाणी यावर हक्क सांगता येणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्या नैसर्गिक प्रवाहामूळे कोणताही अडथळा होणार नाही किंवा प्रवाह मार्ग बदलणे अशी कोणतीही कृती अर्जदाराकडून होणार नाही.

९. अर्जदाराने सादर केलेल्या जमिन मालकीचे जमिनीबाबत सदर जमीन मालकांचे विकसने, करारनामे व मुख्यत्यारपत्र इत्यादीची सत्यतेबाबतची जबाबदारी अर्जदार यांचेवर राहील.

१०. अर्जदार यांनी सादर केलेल्या झोपडीधारकांच्या संमतीपत्रातील मजकुराच्या सत्यतेबाबतची जबाबदारी अर्जदार यांचेवर राहील.

११. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंमलबजावणीसाठी झोपडी पुनर्वसन प्राधिकरणास अथवा शासनास अथवा महानगरपालिकेस देय असणारा सारा, बिनशेत सारा, उपकर, शुल्क, बांधकाम शुल्क इ. रक्कमेवर संबंधीत विभागाकडे अथवा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे जमा करणे अर्जदारास बंधनकारक राहील.

१२. या योजनेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अन्य अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे व योजनाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सहकार्य करणे याची जबाबदारी विकसकाची राहील.

१३. ही मान्यता विकसक आणि त्यांचे वास्तुविशारद यांनी अर्जात व त्यासोबतच्या परिशिष्टा मध्ये नमुद माहिती व प्रस्तावासोबत जोडण्यात आलेले दस्तऐवज, झोपडीधारकांनी विकसकास दिलेली संमतीपत्रे यांच्या अधारे देण्यात येत आहे. या पैकी कोणतीही माहिती अथवा दस्तऐवज सक्षम न्यायालयात अथवा तक्रार निवारण समिती समोरील कोणत्याही

दाव्यामध्ये खोटे असल्याचे आढळून आल्यास अथवा ते रद्दबादल ठरल्यास किंवा अशा दाव्यामधील आदेशान्वये हे हेतुपत्र रद्द करणे आवश्यक असल्यास ते रद्द करण्यात येईल आणि संबंधित विकसक, वास्तुविशारद, जमीनमालक, झोपडीधारक अथवा व्यक्ति यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८६ आणि भारतीय पुरावा अधिनियम १८७२ व लागू असतील अशा सर्व कायद्यांमधील तरतुदीन्वये कारवाईस पात्र ठरतील.

१४. विकसकास खाली नमुद केलेल्या कालावधीमध्ये पुनर्वसन घटकाचे बांधकाम पुर्ण करावे लागेल.

अ.क्र.	पुनर्वसन सदनिकांची संख्या	घटकामधील	बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून चा कालावधी

या प्रमाणे विहित करण्यात आलेल्या कालावधीमध्ये प्रकल्प पुर्ण न झाल्यास त्या संबंधीची कारणे नमुद करून मुदतवाढ घेणे बंधनकारक असेल.

१५. विकसकाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व त्याचे अधिकारी व कर्मचारी यांना योजनेच्या संदर्भात दाखल होणाऱ्या अथवा झालेल्या कोणत्याहि दाव्या मुळे, वाद अथवा अपघातामुळे कोणत्याही भरपाई अथवा कोणत्याही कृत्यासाठी जबाबदार धरण्यात येणार नाही यासाठीचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील.

मुख्य कार्यकारी अधिकारी  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,  
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

प्रत,

१. उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र. झोपुंगा पुणे यांस

आपणास याद्वारे सुचित करण्यात येते की योजना क्षेत्रामधील सन २००० प्रमाणे संरक्षित आणि सन २०११ प्रमाणे असंरक्षित झोपडीधारकांची पात्रता यादी (परिशिष्ट २) तयार करून सादर करावे.

त्याच प्रमाणे या प्रकरणी योजनाक्षेत्रासाठी कलम ३क अन्वये पारित करावयाच्या झोपडपट्टी पुनर्वसन आदेश व कलम ३ ड नुसार पारित करावयाचा झोपडपट्टीनिर्मुलन आदेश पारित करण्यासाठी प्रस्तावित करावे.

योजना क्षेत्राचे पुनर्वसन क्षेत्र विघोषित झाल्यानंतर या प्रकरणाचे सर्व अभिलेख अभिलेखागारात जमा करण्यात यावेत.

२. विधी अधिकारी, झोपुप्रा, पुणे यांचे माहिती व उचित कार्यवाहीस्तव.

३. उपसंचालक, लेखा यांचे माहिती व उचित कार्यवाहीस्तव.

४. तहसिलदार, ताबा शाखा यांना माहिती व उचित कार्यवाहीस्तव.

प्रत,

१. मा.आयुक्त, पुणे / पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांस माहिती तथा आवश्यक कार्यवाहीस्तव .

आपणास विनंती करण्यात येते कि उक्त योजनाक्षेत्रामध्ये असलेल्या आपल्या महानगरपालिकेच्या सोई व सुविधांच्या बांधकामांसाठी उदा, सार्वजनिक शौचालये इ. च्या बदल्यात तशी आवश्यकता असल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.

२. विभाग प्रमुख,....., यांना माहितीस्तव,

आपणास कळविण्यात येते कि या योजनेमधील जमीन पुर्णतः / अंशात: आपल्या विभागाचे मालकीची असून महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मुलन आणि पुनर्विकास ) अधिनियम १९७१ व झोपुप्रा, पुणे साठीची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि विनियमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेळोवेळी काढलेली परिपत्रके यामधील तरतुदीना अनुसरून या योजनाक्षेत्रामधील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी हा प्रस्ताव या कार्यालयात दाखल करून घेण्यात आलेला आहे.